

PUBLIC NOTICE

I am instructed to investigate the title of **Mr Sanjaykumar Balkishan Poddar** having his address at 6/A, Ratna Shyam Apartment, God Dod Road, Surat City, Nanpura, Surat 395 001 (**Owner**) to **Flat bearing no A-5003** admeasuring **1241** sq.ft. (carpet area) on the **fiftieth** floor of the Tower A of the building known as **"Lodha Marquise"** situate at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 alongwith exclusive usage of 2 (Two) car park bearing no **P4-427** and **P4-428** within the limits of Greater Mumbai and in the district and registration sub-district of Mumbai City on the land bearing Cadastral Survey No 464 of Lower Parel Division (**"Premises"**).

All person/s having any claim against or to the Premises or any of them or any part thereof by way of any sale, lease, mortgage, gift, lis pendense, lien, charge, trust, maintenance, easement, pre-emption or otherwise howsoever are required to make the same known in writing supported by authenticated photocopies of valid/effectual documents to the undersigned at my office within (7) seven days from the date of publication hereof failing which it will be presumed that no such claim exists and the title of the said Owners to the said Premises will be certified accordingly.

Date: **31st May, 2021**
Place: **Mumbai**

Sd/-
(Jainey Nandu Gangar)
Advocate, High Court
2/33, Nav Sarvodaya Society, A.W.V. Marg Dixit Road
Ext. Vile Parle (East) Mumbai 400 057

**IDBI BANK**

Safe of Equity Shares of
Asset Reconstruction Company (India) Limited
Invitation for Expression of Interest (EOI)

IDBI Bank intends to sell 6,23,23,800 (Six crore twenty three lakh twenty three thousand eight hundred) Equity Shares, constituting approximately 19.18% of the total equity share capital of Asset Reconstruction Company (India) Limited held by IDBI Bank. The Document for Expression of Interest (EOI) can be obtained from Strategic & Associate Investment Cell, IDBI Bank Ltd, 17th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai – 400 005, Tel No. +91 22 66263508 / 3558 or through email at saic.divest@idbi.co.in. The last date of submission of EOI is on or before 1600 Hrs (IST) of June 10, 2021 or as extended from time to time. Interested parties may regularly visit Notices & Tenders section of www.idbi.com from time to time for further update, if any.

Note: IDBI Bank reserves the right to withdraw from the process and to accept or reject any/all offer(s) at any stage of the process without assigning any reason(s) thereof.

**उत्तर प्रदेश सहकारी चीनी मिल्स संघ लिमिटेड**

०-ए. राणा प्रताप मार्ग, लखनऊ-226001, बर- 'सुरकुण्ड' पीसीएस-0522-2812940, 2815722, 2201856, फ़ैक्स नं.-01-522-2627984, दूरभाष-2200183, 2628310, 2283121
ईमेल: upsugarfed@yahoo.co.in वेबसाइट : www.upsugarfed.org

पत्र संख्या: 432 / यू.पी.एफ. / रखा. / 262 / 2019 दिनांक 29.05.2021

संविदा के आधार पर कामिर्को के नियोजन हेतु तिथि विस्तार सूचना

दिनांक 08.05.2021 को प्रकशित संघ की विज्ञापित संख्या: 383 / यू.पी.एफ. / रखा. / 262 / 2019 दिनांक 07.05.2021 द्वारा उ.प्र. सहकारी चीनी मिल्स संघ लि. एवं सहकारी चीनी मिलों तथा आसवनियों में समूह-क' के पदों पर संविदा (कान्ट्रैक्ट) के आधार पर संहत वेतन पर प्रधान प्रबन्धक, मुख्य रसायनविद, मुख्य अभियन्ता, मुख्य लेखाकार, मुख्य गन्ना अधिकारी एवं आसवनी प्रबन्धक के पदों हेतु आवेदन आमंत्रित करने की अन्तिम तिथि दिनांक 31.05.2021 थी, को दिनांक 15.06.2021 तक विस्तारित किया जाता है।

इच्छुक अम्थर्धी संघ की वेबसाइट www.upsugarfed.org पर ऑनलाइन आवेदन दिनांक 15.06.2021 सायं 05.00 बजे तक कर सकते हैं। आवेदन सम्बन्धी अन्य दिशा – निर्देश, नियम व शर्तें पूर्ववत् रहेंगी।

प्रबन्ध निदेशक


**Navi Mumbai Municipal Corporation**

Engineering Department
Tender Notice No. NMMC/EE(NERUL)/ 11 /2021-22

| Sr. No. | Name of Work | Estimated Cost (Rs.) |
|---------|--|----------------------|
| 1 | Improvement of fire system to Samajmandir & multipurpose buildings in phase - 1 sector - 15 nerul. | Rs.14,96,450/- |
| 2 | Providing stamp concrete near guest house in wonder park at sector - 19A Nerul | Rs.14,84,967/- |

For further details and information required in respect of above Tender, Please visit to website <https://nmmc.etenders.in>
Date of Publication: - 31 / 05 /2021.

Signed-
Executive Engineer (Nerul)
NMMC/PR Adv no.211/2021
Navi Mumbai Municipal Corporation

**Suryaamba Spinning Mills Limited**

CIN: L18100TG2007PLC053831
Reg. office: 1 st Floor, Suryatowers, 105, S P Road, Secunderabad TG 500 003 Corporate Office: A-101, Kanha Apartment, 128, Chhaoni, Katol Road, Nagpur 440 013, MH. Tel. No.: 040 27813360, 7720001376, E-mail: samba.ngp@gmail.com, Website: www.suryaamba.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULT FOR THE QUARTER & YEAR ENDED 31.03.2021
(Figures in Rs. in Lakhs)

| | Quarter Ended | | | Year Ended | |
|---|--------------------|----------------------|--------------------|--------------------|--------------------|
| | 31-03-2021 Audited | 31-12-2020 Unaudited | 31-03-2020 Audited | 31-03-2021 Audited | 31-03-2020 Audited |
| Total Income from Operations (Net) | 4,943.67 | 3,977.56 | 3,694.01 | 12,653.39 | 16,313.36 |
| Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) | 343.13 | 305.89 | 184.48 | 498.65 | 749.58 |
| Profit for the period after Tax* | 311.68 | 244.58 | 124.44 | 424.97 | 520.45 |
| Total Comprehensive Income for the period after tax (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) | 307.81 | 248.08 | 113.62 | 431.62 | 534.47 |
| Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10 each) | 293.19 | 293.19 | 293.19 | 293.19 | 293.19 |
| Reserves (excluding Revaluation Reserves) & other equity as shown in the Audited Balance Sheet of the previous year. | - | - | - | 3,558.08 | 3,147.74 |
| Earnings Per Share (not annualized) (in Rupees) | | | | | |
| Basic: | 10.63 | 8.34 | 4.24 | 14.49 | 17.75 |
| Diluted: | 10.63 | 8.34 | 4.24 | 14.49 | 17.75 |


*** There were no exceptional and extra-ordinary items for the reporting period.**

Notes:

- The Financial Results of the Company for the Quarter and year ended March 31, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of the Company at their meeting held on the May 29, 2021.
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results are available on the websites of the Stock Exchange namely BSE Limited (www.bseindia.com) and on the Company's Website www.suryaamba.com.

Date : 29.05.2021
Place : Secunderabad

Sd/-
Virender Kumar Agarwal
(Managing Director)
DIN: 00013314

**SURYA ROSHNI LIMITED**

REGD. OFFICE : PRAKASH NAGAR, SANKHOL, BAHADURGARH 124 507 (HARYANA)
Corporate Identity Number (CIN) - L31501HR1973PLC007543
Email - investorgrievances@sroshni.com | Website - www.surya.co.in
Phone - 01276 - 241540, Fax - 01276 - 241886

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the members of **SURYA ROSHNI LIMITED** (Company) will be held on **Saturday, 19th June, 2021 at 11.30 A.M** through video conference (VC) / other audio-visual means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice of EGM dated 25th May, 2021 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with General Circular Nos.14/2020 (dated 8th April 2020), 17/2020 (13th April 2020), 20/2020 (dated 5th May 2020), 22/2020 (dated June 15, 2020) and 02/2021 (dated 13th January 2021), respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue. The deemed venue for the EGM shall be the Registered Office of the Company. Hence, Members can attend and participate in the ensuing EGM through VC/OAVM.

In compliance with the said MCA Circulars read with the SEBI Circulars, electronic copies of the Notice of EGM dated 25th May, 2021 regarding consideration and approval of Special Businesses have been sent on **27th May, 2021** to all the members as on 21st May, 2021, whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the EGM vide MCA Circulars and SEBI Circulars is dispensed with. The Notice will also be available on the website of the Company at www.surya.co.in and on the website(s) of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, where the securities of the Company are listed and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com/

Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving EGM Notice by email to the Company RTA MAS Services Limited at info@masserv.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. On registration of email-id provide your DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to Company Registrar MAS Services Limited at info@masserv.com.

The notice of the EGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of EGM and join the EGM through video conference (VC) / other audio-visual means (OAVM)

The members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 12th June, 2021 may cast their vote electronically on the Special Business(es) as set out in the Notice of EGM through electronic voting systems of NSDL. All the members are informed that:

- The Special Business(es) as set out in the Notice of EGM will be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting shall commence on **Tuesday, 15th June, 2021 at 9.00 A.M (IST)**;
- The remote e-voting shall end on **Friday, 18th June, 2021 at 5.00 P.M (IST)**;
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is 12th June, 2021 and a person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only;
- Person, who acquires shares of the Company and become member of the Company after sending of the Notice of EGM and holding shares and eligible to vote, can follow the process for generating the login ID and password as provided in the Notice of the EGM. If such a person is already registered with NSDL for e-voting, existing user ID and password can be used for casting vote;
- Members may note that:
 - a) the remote e-voting module shall be disabled by the NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is casted by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
 - b) the members who have casted their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again; and
 - c) the facility for voting through electronic mode shall be made available at the EGM; and
 - d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the EGM.
- In case of any queries including issues and concerns related to remote e-voting and voting at EGM, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at www.evoting.nsdl.com or call on toll free No. 1800-222-990 and 1800 224 43 30 and members holding shares in CDSL, can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdsindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43 or members may contact to the Company Registrar - MAS Services Limited at info@masserv.com or call to Shrawan Mangla (General Manager) at 011-26387281/82/83.
- All relevant documents referred to in the notice or in the accompanying statement can be obtained for inspection by writing to the Company at its email id investorgrievances@sroshni.com on all working days (except on public holidays) till the date of the Extra-Ordinary General Meeting.
- The Board of Directors has appointed SGS Associates (Company Secretaries Firm) 14, First floor, Rani Jhansi Road, New Delhi – 110055 as Scrutinizer for conducting the e-voting process at the EGM.
- The Scrutinizer will submit his final report after the conclusion of voting at the Extra Ordinary General Meeting but not later than closing of the business hours on 21st June, 2021.
- The Chairman of the meeting shall announce the result of voting on the resolutions taken up at the Extra-Ordinary General Meeting as set out in the EGM Notice dated 25th May, 2021 on or after submission of final report by the Scrutinizer.
- The results along with the Scrutinizer's Report, will be placed on the Company's website at www.surya.co.in and simultaneously be communicated to the Stock Exchange Mumbai and National Stock Exchange of India (NSE) and to NSDL.
- The recorded transcript of the forthcoming EGM on 19th June, 2021, shall also be made available on the website of the Company www.surya.co.in.

By Order of the Board
for **SURYA ROSHNI LIMITED**
Sd/-
B B SINGAL
Sr. V.P & COMPANY SECRETARY
Membership No. A-10781

Dated: 29.05.2021
Place: New Delhi

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client Pranav Vishnu Pujare, the sole legal heir of late Gangadhar Mahadev Kulkarni owner of the properties listed in the Schedule hereunder, had appointed Mr.Tushar Ramchandra Kavthekar as his Constituted Attorney vide Power of Attorney dated 15-12-2017 for specific purposes as explained therein. Since, the said Tushar Kavthekar has failed to perform the responsibility entrusted on him within a reasonable period as the same was protracted without any explanation satisfactory to our client for a long time till December 2020 causing huge damages to our client, our client has terminated services of the said Constituted Attorney by revoking and cancelling the Power of Attorney given to him by our client vide our letter reference No. PVP/01/181/2 2019-20 dated 19-02-2020 jointly addressed to the said Attorney and our client's then Advocate. In response to the said notice, the said Tushar Kavthekar addressed letter Ref No. LJ/26/2020 dtd. 03-03-2020 to us whereby the said Attorney has clarified and confirmed that pursuant to the aforesaid Power of Attorney given by our client to him, he had not dealt with the properties of our client, in any manner whatsoever and has also assured that the said attorney would not do anything in future in respect of the properties of our client based on the said Power of Attorney or otherwise.

In the circumstances, the aforesaid Power of Attorney dated 15-12-2017 stood terminated, revoked and cancelled for all purposes from the date of our aforesaid notice. Our client is the only person legally entitled to deal with the properties described in the schedule hereunder.


SCHEDULE

(A) The Land situate at Mauje Asafia, Taluka Kuria, District- Mumbai Suburban, bearing CTS Numbers : 18, 18/1 to 3, 19, 19/1 to 7, 31, 31/1 to 3, 32, 32/1 to 50, 33, 34/15, 34/16, 39, 39/1 to 23, 64, 66, 66/1 to 24, 67/1 to 24, 69, 69/1 to 2, 70, 70/1, 72, 72/1 to 11, 73, 73/1 to 16, 74, 74/1 to 14, 76, 77, 78, 79, 79/1 to 6, 80, 81, 81/1 to 6, 82, 82/1 to 6, 83, 83/1 to 16, 95, 96, 173, 173/1 to 11, 176, 176/1 to 12, 187, 187/1 to 18, 188, 188/1 to 71, 191, 191/1, 198, 198/1 to 20, 199, 199/1 to 29, 200, 200/1 to 15, 201, 201/1 to 27, 202, 202/1 to 19, 208, 208/1 to 10, 227, 227/1 to 25, 324, 324/1 to 30, 326, 326/5, 326/10, 326/13, 327, 327/1 to 15, 333, 333/1 to 14, 339, 339/1 to 11, 361.

(B) The Land situate at Mauje Mohili, Taluka Kuria, District- Mumbai Suburban, bearing CTS Numbers: 55/8A, 55/8/1, 143/1, 144/1 to 26, 146/1 to 11, 155/1 to 10.

Dated this 31st day of May 2021.

K.P. Madhusoodan Nair
KPMC Legal
Advocates and Legal Consultants
107, Birya House, 1st Floor,
265, Perin Nariman Street, Fort,
Mumbai - 400001.
kpmclegal@gmail.com

**ADOR MULTI PRODUCTS LIMITED**

Regd. Off : Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001
CIN:L85110MH1948PLC310253 Website : www.adormultiproducts.com E-mail : info@adormultiproducts.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MAR 31, 2021
(₹ In lakh Except EPS)


| | Standalone | | | | Consolidated | | | |
|--------|---|----------------------|----------------------|----------------------|----------------------|----------------------|----------------------|----------------------|
| | For Quarter Ended | | Year Ended | | For Quarter Ended | | Year Ended | |
| Sl. No | Particulars | 31.03.2021 (Audited) | 31.03.2020 (Audited) | 31.03.2021 (Audited) | 31.03.2020 (Audited) | 31.03.2021 (Audited) | 31.03.2020 (Audited) | 31.03.2020 (Audited) |
| 1. | Total Income from Operations | 179.34 | 367.21 | 1757.02 | 825.56 | 265.44 | 456.39 | 1952.92 |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) | (23.02) | 32.72 | 605.37 | (42.70) | (161.60) | (130.28) | 253.97 |
| 3. | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) | (23.02) | 32.72 | 605.37 | (42.70) | (161.60) | (130.28) | 253.97 |
| 4. | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) | (61.59) | 47.98 | 500.94 | (7.83) | (200.18) | (115.02) | 149.55 |
| 5. | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (61.59) | 47.47 | 501.76 | (6.90) | (199.82) | (115.76) | 150.73 |
| 6. | Equity Share Capital | 467.36 | 396.36 | 467.36 | 396.36 | 467.36 | 396.36 | 467.36 |
| 7. | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | | | | 1122.09 | | | 872.29 |
| 8. | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: | (1.32) | 1.20 | 10.74 | (0.17) | (4.28) | (2.92) | 3.23 |
| | Diluted: | (1.32) | 1.20 | 10.74 | (0.17) | (4.28) | (2.92) | 3.23 |

Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results for the quarter and year ended 31 March, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com
- The above Financial Results duly re-verified by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on MAY 28, 2021
- Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

For Ador Multiproducts Ltd.
Sd/-
Deep A Lalvani
Director

Place: Mumbai
Date: 28th May-2021

**UNICHEM LABORATORIES LTD.**

CIN:L99999MH1962PLC012451
Registered Office: Unichem Bhavan, Prabhat Estate, Off S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400 102
Website: www.unichemlabs.com; E-mail Id.: shares@unichemlabs.com;
Tel.: (022) 6688 8333; Fax.: (022) 2678 4391

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2021.
(₹ lakhs)

| Sr. No. | Particulars | Quarter ended 31 st Mar'21 (Unaudited) | Quarter ended 31 st Dec'20 (Unaudited) | Quarter ended 31 st Mar'20 (Unaudited) | Year ended 31 st Mar'21 (Audited) | Year ended 31 st Mar'20 (Audited) |
|-------------|---|---|---|---|--|--|
| 1 | Total income from operations | 26,108.65 | 31,118.33 | 21,562.69 | 1,12,397.28 | 90,444.07 |
| 2 | Profit / (loss) before tax | 1,242.67 | 2,560.65 | (1,154.47) | 6,564.55 | (6,381.18) |
| 3 | Profit / (loss) for the period after tax | 86.35 | 3,042.65 | (1,154.47) | 5,408.23 | (5,631.62) |
| 4 | Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] | 2,463.53 | 2,954.06 | (711.09) | 7,538.72 | (5,332.12) |
| 5 | Paid-up Equity Share Capital | 1,408.12 | 1,408.12 | 1,408.12 | 1,408.12 | 1,408.12 |
| 6 | Other Equity [Reserves excluding Revaluation Reserve] | | | | 2,68,325.35 | 2,63,310.26 |
| 7 | Earnings per equity share (Face value of ₹ 2/- per share) (not annualized) | | | | | |
| (a) Basic | | 0.12 | 4.32 | (1.65) | 7.68 | (8.00) |
| (b) Diluted | | 0.12 | 4.32 | (1.65) | 7.68 | (8.00) |

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2021.
(₹ lakhs)

| Sr. No. | Particulars | Quarter ended 31 st Mar'21 (Unaudited) | Quarter ended 31 st Dec'20 (Unaudited) | Quarter ended 31 st Mar'20 (Unaudited) | Year ended 31 st Mar'21 (Audited) | Year ended 31 st Mar'20 (Audited) |
|-------------|---|---|---|---|--|--|
| 1 | Total income from operations | 27,411.72 | 32,628.49 | 29,019.68 | 1,23,513.53 | 1,10,371.28 |
| 2 | Profit / (loss) before tax | 295.96 | 2,348.99 | 44.05 | 5,147.94 | (4,821.02) |
| 3 | Profit / (loss) for the period after tax | (40.86) | 2,356.08 | (1,718.58) | 3,432.48 | (6,018.25) |
| 4 | Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] | 2,373.16 | 1,939.16 | (1,073.69) | 5,071.95 | (5,712.61) |
| 5 | Paid-up Equity Share Capital | 1,408.12 | 1,408.12 | 1,408.12 | 1,408.12 | 1,408.12 |
| 6 | Other Equity [Reserves excluding Revaluation Reserve] | | | | 2,54,275.36 | 2,51,727.05 |
| 7 | Earnings per equity share (Face value of ₹ 2/- per share) (not annualized) | | | | | |
| (a) Basic | | (0.06) | 3.35 | (2.44) | 4.88 | (8.55) |
| (b) Diluted | | (0.06) | 3.35 | (2.44) | 4.88 | (8.55) |

Notes:

- The standalone and consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 29th May, 2021. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion on these standalone and consolidated financial results. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these standalone and consolidated financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company at www.unichemlabs.com.
- The aggregate amount of revenue expenditure incurred on Research and Development(R&D) as included in the relevant expense heads is as tabulated below:

| Particulars | Quarter ended 31 st Mar'21 | Quarter ended 31 st Dec'20 | Quarter ended 31 st Mar'20 | Year ended 31 st Mar'21 | Year ended 31 st Mar'20 |
|-----------------------|---------------------------------------|---------------------------------------|---------------------------------------|------------------------------------|------------------------------------|
| Total R&D expenditure | 3,632.35 | 3,657.68 | 3,127.15 | 12,990.81 | 15,640.75 |

By Order of the Board
for **Unichem Laboratories Limited**
Sd/-
Dr. Prakash A. Mody
Chairman & Managing Director
DIN: 00001285

Place: Mumbai
Date: 29th May, 2021

पॅलिशांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू; किन्ना वाघ यांच्या ट्वीटनं खळबळ

पोलिसांनी लाकडां दांडा असलेल्या एव्हाने, मारहाण करत जीव घेतले,' असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. पोलिसनिरीक्षक व इतरांचे सीआयडीचे गुन्हे दाखल केलाय, अशीही वाघ यांनी

[illegible]

© 2005 Blackwell Publishing Ltd, *Journal of Clinical Pharmacy and Therapeutics*, 30, 111–118

ador
MULTIPRODUCTS

ADOR MULTIPRODUCTS LIMITED

Regd. Off : Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001
CIN:L85110MH1949PLC310253 Website : www.adormultiproducts.com E-mail : info@adormultiproducts.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MAR 31, 2021

(To be in English) (MIS)

| Sl. No. | Particulars | For Quarter Ended | | Year Ended | | For Quarter Ended | | Year Ended | |
|---------|---|-------------------|------------|------------|------------|-------------------|------------|------------|------------|
| | | 31.03.2021 | 31.03.2020 | 31.03.2021 | 31.03.2020 | 31.03.2021 | 31.03.2020 | 31.03.2021 | 31.03.2020 |
| | | (Audited) | (Audited) | (Audited) | (Audited) | (Audited) | (Audited) | (Audited) | (Audited) |
| 1. | Total Income from Operations | 179.34 | 367.21 | 1757.02 | 825.56 | 265.44 | 455.39 | 1552.92 | 967.19 |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) | (23.02) | 32.72 | 605.37 | (42.70) | (161.69) | (130.28) | 253.97 | (319.44) |
| 3. | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | (23.02) | 32.72 | 605.37 | (42.70) | (161.69) | (130.28) | 253.97 | (319.44) |
| 4. | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | (61.59) | 47.98 | 500.94 | (7.83) | (200.18) | (115.02) | 149.55 | (353.62) |
| 5. | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive income (other than Equity Share Capital | (61.59) | 47.47 | 501.76 | (6.90) | (199.82) | (115.76) | 150.73 | (354.36) |
| 6. | Equity Share Capital | 467.36 | 395.36 | 467.36 | 366.36 | 467.36 | 366.36 | 467.36 | 366.36 |
| 7. | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | | | | 1122.08 | | | | 572.29 |
| 8. | Earnings Per Share of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations) - Basic | (1.32) | 1.20 | 10.74 | (0.17) | (4.28) | (2.90) | 3.23 | (8.94) |

Note:

| | Q1:2021 | Q2:2021 | Q3:2021 | Q4:2021 | Q1:2022 | Q2:2022 | Q3:2022 |
|---|---------|---------|---------|---------|---------|---------|---------|
| 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results for the quarter and year ended 31 March, 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adornmlipproducts.com | (1.36) | (1.29) | (0.74) | (0.11) | (4.28) | (2.36) | (2.39) |
| 2. The Above Financial Results duly reviewed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on MAY 28, 2021. | | | | | | | |
| 3.Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison. | | | | | | | |

Place: Mumbai
Date: 28th May-2021

For Ador Multiproducts Ltd.
Sd/-
Deep A Lavani
Director

Notice is hereby given that in order to facilitate consolidation of physical share certificates, dematerialization of physical shares and reduce risks of fraud; the Board of Directors of the Company have approved the issuance of the new share certificate to all existing shareholders holding equity shares.

share certificates to all existing shareholders holding equity shares in physical form with reorganized distinctive numbers. The company has informed to the BSE Ltd., where the equity shares of the Company are listed about the same.

For this purpose, Monday, June 07, 2021 has been fixed as the cutoff date for reckoning the list of shareholders who hold equity shares in physical form who shall be eligible for new share certificates. The new share certificates will be issued without surrender of the old share certificates.

All share certificates prior to the issuance of the new share certificates from SHS 1 as of the above cutoff date shall deemed to be cancelled as of Monday, July 17, 2017, i.e. being the cutoff date, and will be considered a bad delivery for all purposes.

In order to facilitate and streamline records, shareholders holding equities shares in physical form are also requested to the following -

1. To update his/her residential addresses, PAN and Bank account details along with the exchange of old share certificates.
2. In the event that shares/certificates are lost, destroyed, misplaced etc. the concerned shareholder will be required to comply with the relevant procedure for issue of duplicate share certificates.
3. A legal heir of deceased shareholders who are in legal possession of share certificates for upto 500 equity shares shall apply for transmission of shares to his/her/his name under folio by complying the requirements except for providing a copy of the succession certificate issued by the Competent Court; and
4. Legal heirs of deceased shareholders who are in legal possession share certificates of more than 500 equity shares are required to comply with all the legal requirements for transmission of these shares in their names including providing a valid succession certificate.

In case of any doubt or assistance please write to the Company's Share Transfer Agent, and may contact the following authorized person of the RITA

Mr. Rajesh Shah
Purva Shrengithi (India) Pvt. Ltd.,
Unit no. 9, Shiv Shakti Ind. Est.,
J. R. Borchamang, Lower Panel (E),
Mumbai-400 011
Tel - (+91 22 2301 2517 / 8261
Website: www.purvashare.com
Email: support@purvashare.com
e.c. email to: info@rcf120@gmail.com

For Shah Construction Company Limited

नॉंदपीकृत कायालय: रोडबुड चेंबर, ११/सा, तुलसीवाडी, नांदेड, मुंबई-४०० ०३४.
सीआयएल: एल४२३००एनए११८४सीएलसी०३४०४४
ई-मेल: companysecretary@tasresorts.com, वेबसाईट: www.nahl.com
३९ मार्च, २०११ रोजी संपलेल्या निवारी म चर्चाकाली एकमेव लेखापरीक्षित निगीम निष्कांच्या अहवाल

[illegible]

[illegible][illegible][illegible]